

Date: June 03, 2024

To,

**BSE Limited National Stock Exchange of India** Phiroze Jeejeebhoy Tower, Limited Dalal Street, Exchange Plaza, C— 1, Block G, Mumbai – 400 001 Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai — 400051 Scrip Code- 532365 Symbol - DSSL

Sub: Submission of Newspaper Publication of the Audited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter/Year ended March 31, 2024.

Dear Sir/Madam,

In pursuance of Regulation 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisement regarding Audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the Quarter/Year ended March 31, 2024, published in Newspapers namely "Financial Express" & "Mumbai Lakshadweep" on June 01, 2024.

Kindly take on record and acknowledge the same.

Thanking You,

Yours Faithfully,

For Dynacons Systems & Solutions Ltd.

Pooja Patwa **Company Secretary and Compliance Officer** Mem. No.- A60986

**Encl.:** As above.

**Dynacons Systems & Solutions Limited** CIN NO: L72200MH1995PLC093130

Certified ISO 9001:2015, ISO 20000 - 1:2018, ISO - 27001:2022 , CMMI Maturity Level 5

# Pharma sector grew 8% in FY24: Report

MANU KAUSHIK New Delhi, May 31

### **NEW PRODUCT LAUNCHES** by


the pharma sector have shrunk by 54% in Q4FY24 as compared to the year-ago period, said a recent report by IQVIA. The report also highlights that the chronic segment grew faster (10%) than the acute segment (3%) in the March quarter.


As per the report, the Indian pharma sector registered a growth of 8% in revenue terms in FY24. However, there was a marginal drop of 3.6% in the last quarter of FY24 compared to the preceding quarter. Experts said the decline in

the new launches is a result of pharma companies being selective in introducing new products. Pharma companies are looking at few product categories and increasingly want to concentrate on just those segments. Instead of launching new products in growing segments, there's a clear trend of companies turning selective, said Sudarshan Jain, secretary general of Indian Pharmaceutical Alliance (IPA).

Within the chronic segment, the report highlighted that the cardiac registered the highest growth (11%) followed by neuro/central nervous system (8%), anti-diabetic (7%) and chronic respiratory (6%). Antineoplast, pain and urology segments registered double-digit growth. On the other hand, most acute segments registered slow growth. For instance, gastrointenstinal grew by 5% and acute pain and derma segments grewin single digits. Respiratory and anti-infectives segments fell in March as compared to corresponding quarter in FY23.

An April note by Yes Securi-





Indian pharma sales by region (%) 🚃 Jan-Mar '23 筐 Jan-Mar '24



ties said that January-to-March quarter typically sees weakness in domestic acute business on account of low seasonality. The India business for most companies especially chronic focused ones would grow 9-11% y-o-y while acute heavy ones might have to endure mid-single digit growth. Large companies like Lupin, Dr Reddywould continue to benefit from product specific boost like Spiriva and Revlimid while smaller ones would have to rely on existing business to drive growth in the note said.

## FROM THE FRONT PAGE

Consumption & investments

# At robust 8.2%, FY24 GDP beats estimates; Q4 growth at 7.8%

BESIDES, THE GROWTH in gross fixed capital formation (GFCF), close proxy of investment demand, fell from 11.7% in Q2 to 9.7% in Q3, and further to 6.5% in Q4.

At 7.8%, the growth rate in Q4FY24 was about 100 basis points (bps) higher than market consensus. An FE poll of 19 economists had projected the March quarter growth to be around 6.8%. The FY24 growth came out to be higher than 7.8% projected by economists and 7.6% by the NSO itself in its second advance estimates (SAE).

Finance minister Nirmala

Sitharaman said on X: "Today's GDP data showcases robust economic growth. This remarkable GDP growth rate is the highest among the major economies of the world.""It is worthwhile to note that the manufacturing sector witnessed a significant growth of 9.9% in 2023-24, highlighting the success of the Modi government's efforts for the sector," she posted. The minister added that the "growth momentum will continue in the third term of the Narendra Modi-led government".

"GDP growth surprised again with the wedge with GVA (supply side) continuing to remain high due to higher growth in net taxes," said Sakshi Gupta, chief economist, HDFC Bank. Net taxes growth in Q4FY24 came in at 22.2% against 7.7% in Q4FY23 and 31.2% in Q3FY24. "The high net taxes also

align with governments' high cash balances in Q4FY24 and the lower fiscal deficit print of 5.6% of GDP in FY24," Gupta said. Subsidy expenditure in Q4FY24 was lower by 24.2% on year in Q4FY24 against 53.6% in Q3FY24.

 $E conomists\, also\, pointed\, out$ that discrepancies, "the unex-

(Rs. In Lakhs



plained component of GDP", added to growth in the fourth quarter. "These discrepancies also explain the notable divergence between GDP and GVA growth," said Sujan Hajra, chief economist, Anand Rathi. Discrepancies added around 2.5 percentage points growth in Q4.

The secondary sector grew at 8.8% in Q4FY24, lower than 10.7% in Q3FY24, and the tertiary sector (services) grew at 6.7% in Q4FY24 compared to 7.1% in Q3FY24. The primary sector (agriculture, mining) reported modest growth of 1.1% during the December quarter. The agriculture GVA growth fell sharply from 4.7% in FY23 to 1.4% in FY24.

Net exports, for the first time in FY24, added to GDP growth by 0.1 percentage points in Q4, reflecting reduction in trade deficit and surge in services surplus, explained Gaura Sen Gupta, chief economist, IDFC FIRST Bank. Sen Gupta said that Q4FY24 growth was led by private consumption expenditure and investment in contribution terms. The share of PFCE eased to 52.9% of GDP in the March quarter from 58.7% in December, but that of GFCF rose to

33.2% from 32.1%. Both these components added 2.2 percentage points each to overall growth in O4.

For the full year, however, PFCE growth came in at 4%, lower than 6.8% in FY23. A lower PFCE growth in FY24 means, the growth in the previous was an investment driven growth– which grew 9% in FY24 against 6.6% in FY23.

"The investment growth has largely been driven by GoI's capital expenditure growth," said DK Srivastava, chief policy advisor, EY India. In FY24, capital expenditure grew 28.8%. "This large investment push by the GoI is the main growth driver resulting in India doing well in spite of continuing global tailwinds," noted Srivastava. The GFCF's share in GDP was 33.5% in FY24, more than 33.3% in FY23.

In nominal terms, the GDP grew 9.9% in Q4FY24, lower than 10.3% in Q3FY24. And for the full year, the nominal growth came out to be 9.6% in FY24, against 14.2% in FY23.

FY24 saw a much lower wedge between nominal GDP and real GDP growth rates,

about 1.4 pps, compared to 7.2 pps in FY23. This is mainly due to a low deflator. FY24 observed WPI inflation averaging at (-)0.7% against 9.6% in FY23, the main reason why the deflator turned out to be unusually low. A low deflator also contributed to GDP growth in FY24, say economists.

Key performers

ICICI Securities Primary Dealership senior economist Abhishek Upadhyay said that even though FY24 growth was buoyed by exceptionally weak deflator but true growth was still likely in the 6.5-7% range, may be closer to upper bound and that is a "strong performance".

"We continue to expect growth in the current fiscal at around 6.5%, with more balanced performance seen across sectors," said Upadhyay. Anitha Rangan, economist,

Equirius Securities, said that a revival in private consumption perhaps led by agri (and therefore for rural) is positive for private capex and capital formation going forward. Srivastava expects FY25 real GDP growth to be in the range of 7 to 7.5%, due to high capital expenditure growth.

## Billionaires back Trump, verdict be damned

A BIG REASON, in a word: Money. Trump has promised to cut taxes for the wealthy and eliminate regulations. President Joe Biden wants the opposite. The gilded fundraiser at the Pierre, hosted by billionaire Howard Lutnick, reached deep pockets in high-caste Manhattan, even as Trump's landmark trial was unfolding in tawdry detail in a dingy courtroom downtown. Malik doubted the guilty verdict would change the mind of a single person who was there.

Or the minds of many others, it seems. Less than two weeks after that gathering, without waiting to learn the jury's decision, private-equity mogul and longtime Republican donor Stephen Schwarzman announced he was getting behind Trump again. The Blackstone co-founder is

among the 40 richest people in theworld, with a \$41-billion fortune, according to the Bloomberg Billionaires Index.

On Thursday, another prominent New York billionaire, hedge fund investor Bill Ackman, was said to be leaning toward backing the former president too. Later, in a post on X, Ackman pointed to a tweet by Florida governor Ron DeSantis suggesting the US justice system — the Manhattan prosecutor in the case, the judge and even the jury — had been "bent" for political aims. Similar claims shot across social media.

A spokesperson for Ackman declined to comment, while Schwarzman and Lutnick couldn't be reached for comment after the guilty verdict.

The developments — and, more, their timing — underscore the shifting dynamic between Trump and some of the

nation's financial leaders. Nowhere is that more apparent than in monied Manhattan, where Trump first shot to fame and fortune. For decades, elites in Trump's hometown sneered and dismissed him as a smalltime player in real estate — to be indulged, but never accepted.

Now, with Election Day just five months off, the former president's promises on taxes and regulation are winning over executives, even though Trump has now been convicted in the first criminal trial of a US president in the nation's history.

"Wall Street has never been known for high character and high values," said Dan Lufkin, co-founder of Donaldson Lufkin & Jenrette, the investment bank where Schwarzman once worked. "Is there a willingness to support Trump if it looks like he's on the right track? Yes," Lufkin went on. "I'm not proud of that, and I'm not part of that either." (Lufkin initially supported Nikki Haley, an early Wall Street favourite who drew support from Citadel's Ken Griffin and others.)

Others like billionaire Barry Sternlicht want the candidates to appeal to moderates. "I am right now, sitting this out," he said in an email minutes before the verdict. Trump, the presumptive

GOP nominee, now enters the final stretch of a razor-thin race for the White House with a black mark that would end the career of virtually any other presidential hopeful. Set to be sentenced just before the Republican National Convention in July, he is certain to appeal.

How voters will react to this extraordinary turn of events is uncertain.

**BLOOMBERG** 

### Office: 78, Ratnajyot Industrial Estate, Irla Lane. Vile Parle (W), Mumbai - 400056. CIN No: L72200MH1995PLC093130 Web site: www.dynacons.com Contact no.: 022 - 66889900 EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER /YEAR ENDED MARCH 31, 2024

Consolidated Quarter **Particulars** March 31, March 31, March 31, March 31 2024 2023 2023 28,412.69 102,881.84 22,718.02 28,403.62 102,884.74 22,750.46 Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional 7,220.81 1,624.62 1.857.43 7,206.72 1,639.16 Net Profit / (Loss) for the period before tax 1,624.62 1,639.16 (after Exceptional and/or Extraordinary items) 7,220.81 1.857.43 7.206.72 5,396.03 1,217.48 1,408.79 5,381.94 1,231.59 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive 1,271.31 1,271.31 1,269.31 Equity Share Capita 1,271.31 1,271.31 1,269.31 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the 14,485.1 14,492,37 Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) 11.24

Note: The Audit committee has reviewed the above financial results and board of directors have approved the above results at its respective meetings on May 30, 2024. The above is an extract of the detailed format of Audited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Year Ended on March 31, 2024 filed with the Stock Exchanges on May 30, 2024 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for the quarter & year ended on March 31, 2024 are available on the Company's website www.dynacons.com and on the Stock Exchange For Dynacons Systems & Solutions Ltd.

for and on behalf of Board of Directors Dharmesh S. Anjaria Executive/Whole-Time Director & CFO

### VIPUL ORGANICS LIMITED (CIN: L24110MH1972PLC015857)

Registered Office: 102, Andheri Industrial Estate, Off. Veera Desai Road, Andheri (West), Mumbai - 400053

Corporate Office: B 603-A, Kaledonia, Sahar Road, Off. W.E. Highway, Andheri (East), Mumbai - 400069 Telephone no. 022-66139999, Fax no. 022- 66139977/75 Email Id: info@vipulorganics.com Website: www.vipulorganics.com **Extract of Statement of Audited Standalone and Consolidated Financial Results** for the guarter and financial year ended March 31, 2024 (Rs. in Lakhs except EPS)

i i	ior the quarter an	u illialiciai y	ear ended iv	iaicii 31, 202	(RS. In Lakins except EPS)			
Sr.	Particulars		Standalone		(	Consolidated	t l	
No.		Quarter	ended	Year ended	Quarte	r ended	Year ended	
		31.03.2024	31.03.2023	31.03.2024	31.03.2024	31.03.2023	31.03.2024	
		(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
1	Total income from operations (net)	4054.31	3,133.64	15,099.30	4054.31	3,133.64	15099.90	
2	Net Profit /(loss) for the period (before tax,							
	Exceptional and /or Extra ordinary items)	156.22	53.35	463.88	155.62	52.72	462.42	
3	Net Profit /(loss) for the period before tax							
	(after Exceptional and /or Extra ordinary items)	156.22	53.35	463.88	155.62	52.72	462.42	
4	Net Profit /(loss) for the period after tax							
	(after Exceptional and /or Extra ordinary items)	106.92	36.40	334.44	107.37	29.09	334.03	
5	Total Comprehensive Income for the period							
	[(comprising profit / (loss) for the period (after tax)							
	and other comprehensive income (after tax)]	109.85	33.18	333.71	110.3	25.87	333.30	
6	Paid up Equity Share Capital							
	(Face value of Rs. 10/- each)	1301.19	1,281.19	1301.19	1301.19	1,281.19	1301.19	
7	Other Equity (excluding Revaluation Reserves as							
	per balance sheet of previous accounting year)	-	-	4472.46	-	-	4441.17	
8	Earning per Equity share of Rs. 10/- each							
	(a) Basic	0.85	0.28	2.60	0.83	0.25	2.57	
-0	(b) Diluted	0.85	0.28	2.60	0.83	0.25	2.57	

Notes:

Place: Mumbai

Date: 30th May, 2024

Mumbai

30-May-24

- The above Audited Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on Thursday May 30, 2024. The Board of Directors of the Company has recommended the payment of dividend @ Re. 1 per Equity Share of Rs. 10/- each for the financial year ended March 31, 2024, subject to approval of the members of the Company in the ensuing Annual General Meeting.
- The above is an extract of the detailed format of the Audited Financial Results for the guarter and financial year ended March 31, 2024 filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.vipulorganics.com).

Previous periods figures have been rearranged/regrouped wherever considered necessary to conform to the presentation of the current period. All figures of financial results has been rounded off to nearest lakh rupees, except EPS.

For VIPUL ORGANICS LIMITED Vipul P. Shah **Managing Director** 

DIN: 00181636

NNP CONSTRUCTION PRIVATE LIMITED CIN No: U45400PN2020PTC196968 Regd Office: 3rd Floor, S. No.-34, Near Inorbit Mall, Wadgaon Sheri, Pune - 411014 Phone: 020-66850000 Email: cs@solitaire.in, Website: www.nnpc.co.in Extract of Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2024 (Rs. In Lakhs) Year ended Quarter ended Quarter ended **Particulars** 

No.	T di bobilito	31.03.2024 Audited	31.03.2023 Audited	31.03.2024 Audited	31.03.2023 Audited
1	Total Income from Operations	3,561.00	2,019.40	11,768.74	19,890.13
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(13.19)	(462.33)	(70.72)	1,037,11
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(13.19)	(462.33)	(70.72)	1,037.11
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items.)	(14.15)	(345.97)	(57.25)	776.08
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(14.15)	(345.97)	(57.25)	776.08
6	Paid-up Equity Share Capital	1.00	1.00	1.00	1.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	718.82	1,122.05	718.82	776.08
8	Security Premium Account			1	
9	Net worth	719.82	777.08	719.82	777.08
10	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	92,213.08	87,174.90	92,213.08	87,184.23
11	Outstanding Redeemable Preference Shares				
12	The state of the s	128.11	112.20	128.11	112.20
13	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -	0.000000000		- 1000000000000000000000000000000000000	
	(a) Basic	(141.47)	(3,459.73)	(572.48)	7,760.80
	(b) Diluted	(141.47)	(3,459.73)	(572.48)	7,760.80
14	Capital Redemption Reserve	200 AV (2)	The control of	a street and	41000019
15					7.
16	Debt Service Coverage Ratio	1.00	0.81	0.99	1.12
17	Interest Service Coverage Ratio	1.00	0.81	0.99	1.12

 The above Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on May 30, 2024

The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the BSE Limited ("Stock Exchange") under regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results is available on the websites of the Stock Exchange i.e. www.bseindia.com and on the website of the Company at www.nnpc.co.in

3. For the other line items referred in regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, pertinent disclosures have been made to the Stock Exchange i.e. BSE Limited and can be accessed on the website at www.bseindia.com and on the website of the Company at www.nnpc.co.in.

4. This extract of Financial Results has been prepared in accordance with the requirement of Regulation 52 of SEBI Listing Regulations, read with Chapter 1 of Operational Circular bearing reference no. SEBI/HO/DDHS/DDHS\_Div1/P/CIR/2022/0000000103 dated July 29, 2022 ("Circular").

> For NNP Construction Private Limited Bhushan Vilaskumar Palresha Director

# DGCA sends notice to Air India for delays

**AN OFFICIAL SAID** civil aviation minister Jyotiraditya Scindia took cognisance of the matter, following which the show-cause notice was issued. The DGCA also noted that Air India is "time and again failing in taking due care of passengers", and not complying with its provisions related to "facilities to be provided to passengers by airlines due to denied boarding, cancellation of flights and delays in flights".

The airline officials said that the aircraft had developed a technical issue and engineering checks were carried out.

In March, the Bureau of Civil Aviation Security (BCAS) had issued



new guidelines that allows exit of passengers from an aircraft through an airport departure gate in case there is a long delay in operating the flight after boarding.

### Stocks log their worst week in two months

**INDIA'S GROSS DOMESTIC** product (GDP) grew at a higher-thanexpected 7.8% in the final quarter of last fiscal, pushing the economic expansion in the whole of FY24 to a robust 8.2%

Investors will also keep a watch on global cues amid continuing uncertainty over rate cuts by the US Federal Reserve this year.

### JINDAL POLY FILMS LIMITED Regd. Office: 19th K.M., Hapur Bulandshahr Road, P.O. Gulaothi, Bulandshahr - 245408 (U.P.) Corporate. Office: Plot Number - 87, Sector 32, Institutional Area, Gurugram, Haryana - 122001 Audited Financial Results For the Quarter and Year Ended March 31, 2024 Rs in Crores except EPS Consolidated Year Ended Quarter Ended

Rs in Crores except EPS Standalone Quarter Ended Year Ended Particulars March March March December March December March March 31, 2023 31, 2024 31, 2023 31, 2023 31, 2024 31, 2023 31, 2024 31, 2023 31, 2024 31, 2023 (Audited) (Audited) (Audited) (Audited) (Audited) (Unaudited) Audited) Unaudited) (Audited) (Audited) 1,076.56 983.76 734.03 3,925.57 4,696.87 Total Income from Operations 148.4 140.44 182.10 543.17 2,481.32 188.17 91.56 (18.85)(46.18)685.13 Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 60.13 92.83 173.81 413.95 868.36 (39.67)90.94 455.40 60.12 92.83 142.25 413.95 1,963.14 (18.46)(46.38)Net Profit/ (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items) and before non-controlling interest and share of profit from associate, attributable to Equity Holders of the parent (18.88)(19.43)(384.97)71.50 30.81 87.45 41.82 312.00 1,741.18 Net Profit / (Loss) for the period after Tax, non-controlling interest and share of profit from associate, attributable to Equity Holders of the parent (384.46)67.38 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the 31.24 86.88 45.22 312.15 1743.6 (15.20)period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)) attributable to Equity Holders of the parent 43.79 43.79 43.79 Paid up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each) 43.79 43.79 43.79 43.79 43.79 4.213.34 4,163.72 5,742.96 5,449.63 Other Equity (excluding revaluation reserve) (4.31)(4.44)(87.92)16.33 72.85 Basic & Diluted Earnings / (Loss) Per Share 7.04 19.97 9.55 71.25 397.65

Notes

Date: May 30, 2024

Place: Pune

Financial Results has been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind AS") prescribed under section 133 of the Companies Act 2013 read with the relevant rules issued thereunder. 2 The Financial Results were reviewed by the Audit Committee and taken on record at the meeting of the Board of Directors at their respective meetings held on May 30, 2024 and audit of these results has been carried out

by the Statutory Auditors of the Company.

The Board of Directors in their meeting held on 30th May, 2024 has recommended dividend of Rs. 5.50/- per share for the financial year 2023-24 subject to approval of the shareholders in the Annual General

4 The above is an extract of the detailed format of audited Standalone and Consolidated Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly audited Standalone and Consolidated Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and www.nseindia.com and also on the Company's website at www.jindalpoly.com.

> For and on behalf of the Board of Directors For Jindal Poly Films Limited

Vijender Kumar Singha Whole Time Director DIN - 09763670

Place : Gurugram Date: May 30, 2024

financialexp.epapr.in

२६५ | ३३४१८७/-

१९१८३१/-

२३१११९/-

१९१६४०/

१०७२८०/

१८५०९१/-

२११२३०/

१४६२१०/-

२२७३०४/-

१५१४९७/ २०३६२४/-

२३७२१६/

२१०४०२/

२०३६४९/-

२३४७०४/-

२६३३३३/-

१८१३९२/-

१३३०२३/

१४८२०१/

२४२२९१/-

२४१९१४/

१८८१३८

२४६७२२/-

२३५४६६/-

२४६८७०/

७६७६३/-

१९९१७७/

२०५७२९/

## रोज वाचा 'दै. मुंबई लक्षदीप'

वकील: अक्षय भंडारी जाहीर नोटीस वसई येथील मा. जी. जी. कांबळे, २रे सह दिवाणी न्यायाधिश व. स्तर. वसई हयांच्या न्यायालयात ने. ता. २९/०७/२०२४

चौ. अ. क्र. ७८/२०२४ नि.क्र. ०५ Mr. Mahendrakumar Sanwarmal Kandoi, B/3001, Imperial Heights, Best Nagar, Behind Oshiwara Best Depot, Motilal Nagar, Mumbai- 400104.

V/s 1) Mrs. Lalita Devi Dalmia Maiden name Lalita Sanwarmal Kando Blossom County, Tower 4, Flat 2D 180 A, Kavi guru sarani, Kolkata, State-West Bengal, Pin-700038.

2) Mrs. Sarla Choudhary, Maiden name Sarla Sanwarmal Kandoi 316, 43, Kailash Bose Street, Beadon street, Kolkata, State-West Bengal, Pin 700006.

ज्याअर्थी वरील अर्जदार यांनी दिनांक ०२/०५/२०२४ रोजी Late.Sanwarma C Kandoi died on 10/04/2022 of असुन त्यांच्या मालमत्तेसंबंधी वारस् दाखला (हेअरशिप प्रमाणपत्र) मिळणेसाठी या न्यायालयात चौकशी अज क्रमांक ७८/२०२४ दाखल केला आहे. <u>Schedule of Property</u>

A) Industrial unit bearing no. D-8, on the ground floor, admeasuring an area of 1297sq.fts (built-up area), in the Industrial Building knowledge. as "Prasad Industrial estate', Vasai - Kaman road, Village Sativali Vasai (East), Tal- Vasai :Dist-Palghar, on land bearing Village Satival Vasai (East). b) Unit bearing no. 3, on ground floor, admeasuring ar area of 79.88 sq.mtrs (Built-up area), in building known a "Tungareshwar Industrial Complex no.1 (Ganga) Premises CS Ltd on land bearing survey no.62, 63, Hissa No.1. Plot No.1 to 29, o evenue village-Sativali, Vasai (East), Tal-Vasai, Dist-Palgha c) commercial unit bearing no. 310, on of third floor, admeasurin area 379sq.fts (Carpet area) with one car parking, on Land bearin Survey no. 532 (part), Village P. S Pahadi Goregaon, in buildin known as " Conwood Paragon", Kama Industrial Estate Goregao (E), Mumbai-400 063, **d)** Flat bearing no.01, 30th Floor, Tower "B in building known as "Imperial Heights", admeasuring an area o 1893 sq. fts (carpet area), Behind Goregaon Bus depot, Near Best Colony, off Link road, Goregaon (W), Mumbai 62 along with Two ca parking space no. 65 & 93, in podium 3 of said building, within the limits of Greater Mumbai and in the district and sub district of Mumba

City. ज्याअर्थी हेअरशिप सर्टीफिकेट मिळण्याकरिता या न्यायालयात चौ. अज क्रमांक ७८/२०२४ दाखल केलेला आहे. ज्या कोणी इसमास त्यांचे कायदेशी वारस, हक्क हितसंबंध किंवा हरकत असेल त्यांनी हया न्यायालयांत दिनांक २९,०७/२०२४ रोजी सकाळी १९.०० वाजता किंवा ही जाहीर नोटीस प्रसिध् झाले पासून एक महिन्याचे आत लेखी हरकत दाखल करावी. सदरहू वारस दाखुला देण्याबाबत जर कोणत्याही इसमाची हरकत न आल्यास योग्य द पुरावे व कागदपत्रे घेऊन अर्जदार हयांना वारस टाखला टेण्यात येईल हयांची कृपया नोंद घेण्यात यावी. आज दि. १८/०५/२०२४ रोजी माझ्या सहिनिशी व . यायालयाच्या शिक्क्यानिशी दिली. <sub>शिक्का</sub> हुकुमावरुन

अधिक्षक, दिवाणी न्यायालय व स्तर वसई

#### PUBLIC NOTICE

going on between my client 1. Mrs. Asha Kirti Shah and 2. Mr. Harshad L. Kothari (intending purchaser) and Mr. Dinesh Krishnan (intending Vendor) owner of the Flat No. C1, (area dmeasuring 918 Sq. Ft. (Carpet Area) Ground loor, being a part of the building namely 'C' of he Jeevan Bahar CHSL situated at Plot No 122 to 30, Road No 3, Chembur (E), Mumbai 400 071 dmeasuring 85.2 Sq. Mtr or 918 Sq. Ft or hereabout of carpet area, lying & being tuated on land bearing CTS No 838, 838(1 to studied of Fall bearing (15 No 365, 365(1 to 14) of village Chembur, Taluka Kurla and assessed by the Assessor & Collector of Municipal Rates and taxes under M – West Ward vide property ward no M-626 having account no NW0203710070000, in the registration district and Sub-District of Mumbai Suburban and within the limits of M-West ward office of Municipal Corporation of Greater Mumbai and riginal Society Share Certificate No 84 omprising of five shares having No 351 to 355. or the Sale of said Flat and transfer of shares or the sale of said Flat and transfer of shares rights, title and interest thereof. My clients ha agreed to Purchase the said Flat and shares ights, title and interest in respect of the said Fla more described in the schedule hereunde

LL OR THE ANY OF THE PERSONS having an claim against, in, to or upon the said Flat or any part thereof by virtue of inheritance, agreement, contract, sale, mortgage, possession, gift, lease, lien, charge, trust, maintenance, easement, litigation or otherwise whosoever are hereby called upon to notify the ame in writing together with supporting ocumentary evidence to the undersigned a the address given herein below, within seven days from the date hereof otherwise it will be deemed that there are no claims and failing vhich my client will enter into agreement wit he abovesaid Owner assuming that no body have any objection of whatsoever nature in espect of the above said Flat/immovable

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: lat No. C1, (area admeasuring 918 Sq. Ft. Carpet Area) Ground Floor, being a part of the building namely 'C' of the Jeevan Bahar CHSL ituated at Plot No 122 to 130, Road No 3, hembur (E), Mumbai 400 071. lying & being ituated on land bearing CTS No 838, 838(1 to 4) of village Chembur, Taluka Kurla and ssessed by the Assessor & Collector o Junicipal Rates and taxes under M – West War ide property ward no M-626 having account n MW0203710070000, in the registration district nd Sub-District of Mumbai Suburban and vithin the limits of M-West ward office of Municipal Corporation of Greater Mumbai and original Society Share Certificate No 84 omprising of five shares having No 351 to 355. Dated this 1st day June 2024

### SUBHASH CHANDRA PAL

Advocate High Court, OFF. Add.: 1403-1404, 14th Floor, Signature Business Park, Nr. Fine Arts, Postal Colony Road, Chembur, Mumbai - 400 071. Tel: 9869484948 | E-mail: adv.scpal@gmail.com



#### TEMBO GLOBAL INDUSTRIES LIMITED

CIN: L29253MH2010PLC204331

Registered Office: Plot No, PAP-D-146-147, Turbhe MIDC, TTC Industrial Area Opp.Balmer Lawrie Van Leer Co, Turbhe Navi Mumbai - 400 705; Tel: 22 27620641 Website: www.tembo.in

### EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

		Consolidated						
Sr.	Particulars	(	Quarter ende	Year ended				
No.		31-03-2024	31-12-2023	31-03-2023	31-03-2024	31-03-2023		
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)		
1	Total Income from Operations	12,600.25	11,835.84	8,755.25	43,950.46	25,025.29		
2	Profit from continuing operations before share of profit of equity accounted investees and income tax	307.17	595.35	184.07	1,854.82	787.73		
3	Profit for the year from continuing operations before income tax	341.87	595.35	184.07	1,889.52	787.73		
4	Profit/ (Loss) for the period from continuing operations	264.01	444.79	130.77	1,420.78	579.13		
5	Total Comprehensive Income for the period	253.82	444.67	129.96	1,410.26	578.68		
6	Paid-up equity share capital (Face value Rs. 10/- per share)	1,110.37	1,110.37	1,110.37	1,110.37	1,110.37		
7	Isuue of equity share warrants (Face value Rs. 10/- per share)	23.84	23.84		23.84			
8	Earnings Per Share (In Rupees) (of Rs 10/- each) (Not annualized)							
	(a) Basic	2.29	4.01	1.18	12.70	5.22		
	(b) Diluted	1.88	3.30	1.18	10.46	5.22		

	EXTRACT OF CTATEMENT OF CTANDALONE FINANCIAL RECORDS							
	(Rs. in Lakhs, Except EP							
		Standalone						
Sr.	Sr. Particulars		Quarter ende	Year ended				
No.		31-03-2024	31-12-2023	31-03-2023	31-03-2024	31-03-2023		
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)		
1	Total Income from Operations	13,486.52	11,556.19	8,754.24	43,950.46	25,025.29		
2	Profit from continuing operations before share of profit of equity accounted investees and income tax	422.32	572.66	186.14	1,854.82	790.81		
3	Profit for the year from continuing operations before income tax	313.53	429.76	132.84	1,386.08	582.21		
4	Profit/ (Loss) for the period from continuing operations	303.35	429.64	132.03	1,375.56	581.76		

- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on 30th May 2024.
- 2. The financial result of the Company have been prepared in accordance with India Accounting Standards (Ind AS) as notified by the Ministry of Corporate Affairs pursuant to Section 133 of the Companies Act 2013 read with the Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rule, 2015 as Amended and in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 and SEBI Circular dated July 05, 2016.
- The Company operates in two business segment viz, Manufacturing of Engineering Products and Trading of Fabric and Textile
- Products as per Ind AS 108 4. The figures for the current quarter ended 31st March 2024 are the balancing figures between year figures for year to date
- 31st March 2024 and unaudited results published for the nine months ended 30th december 2023. 5. Figures of the pervious period have been regrouped, whenever necessary, to correspond with the current period

For Tembo Global Industries Limited

Mr. Sanjay Jashbhai Patel Managing Director

Place: Navi Mumbai Date: May 31, 2024

Din:-01958033



### DYNACONS

नोंदणीकृत कार्यालय : ७८, रतनज्योत इंडस्ट्रियल इस्टेट, इर्ला लेन, विलेपार्ले (प.), मुंबई-४०० ०५६. सीआयएन क्र. : L72200MH1995PLC093130

वेबसाइट : www.dynacons.com संपर्क क्र. : ०२२–६६८८९९०० दि. ३१.०३.२०२४ रोजी संपलेली तिमाही/वर्षाकरिताच्या लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

							(रु. लाखात)
अ.			स्थायी			एकत्रित	
क्र.	तपशील	३१.०३.२०२४ रोजी संपलेली तिमाही	३१.०३.२०२४ रोजी संपलेले वर्ष	३१.०३.२०२३ रोजी संपलेली तिमाही	३१.०३.२०२४ रोजी संपलेली तिमाही	३१.०३.२०२४ रोजी संपलेले वर्ष	३१.०३.२०२३ रोजी संपलेली तिमाही
۶.	परिचालनातून एकूण उत्पन्न	२८४१२.६९	१०२८८१.८४	२२७१८.०२	२८४०३.६२	१०२८८४.७४	२२७५०.४६
٦.	कालावधीकरिता (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्व) निव्वळ नफा/(तोटा)	१८८७.५४	७२२०.८१	१६२४.६२	१८५७.४३	७२०६.७२	१६३९.१६
₹.	करपूर्व कालावधीकरिता (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा)	१८८७.५४	७२२०.८१	१६२४.६२	१८५७.४३	७२०६.७२	१६३९.१६
٧.	करपश्चात कालावधीकरिता (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा)	१४२८.७६	५३९६.०३	१२१७.४८	१४०८.७९	५३८१.९४	१२३१.५९
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	१३६७.६१	<b>4</b> ३४०.२३	१२१७.९७	१३४६.२७	५३२६.१४	१२३२.०९
ξ.	समभाग भांडवल	१२७१.३१	१२७१.३१	१२६९.३१	१२७१.३१	१२७१.३१	१२६९.३१
७.	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये  दर्शविल्यानुसार		१४४८५.१९			१४४९२.३७	
८.	उत्पन्न प्रति समभाग (रु.) (प्रत्येकी रु. १०/-) (अखंडित  व खंडित परिचालनाकरिता)						
	अ) मूलभूत	११.२६	४२.५१	9.49	११.११	४२.४१	9.60
	ब) सौम्यीकृत	११.२४	87.86	9.40	११.१०	४२.३७	९.६८

टीपा : लेखापरीक्षण समितीने वरील वित्तीय निष्कर्षांचे पुनरावलोकन केलेले असून संचालक मंडळाने त्यांच्या दि ३०.०५.२०२४ रोजी आयोजित संबंधित सभेमध्ये त्यांना मंजुरी दिलेली आहे वरील निर्देशित विवरण हे सेबी (सूची व अन्य विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर करण्यात आलेल्या दि. ३१.०३.२०२४

रोजी संपत्नेली तिमाही व वर्षाकरिताच्या लेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांग आहे. दि. ३१.०३.२०२४ रोजी संपत्नेली तिमाही व वर्षाकरिताच्या लेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप कंपनीची वेबसाइट www.dynacons.com वर तसेच स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com व www.nseindia.com वरही उपलब्ध आहेत.

डायनाकॉन्स सीस्टीम्स ॲन्ड सोल्युशन्स लिमिटेडकरि संचालक मंडळाकरिता व त्यांच्या वती

धर्मेश एस. अंजारि कार्यकारी - पूर्णवेळ संचालक व सीएफअं

डीआयएन : ००४४५००

अखेरच्या टप्प्यात ८ राज्यांतील ५७ मतदारसंघात मतदान

नवी दिल्ली, दि.३१ : भारतीय निवडण्क आयोग उद्या (शनिवार) लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि

झारखंड, ओदिशा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालसह ८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ५७ लोकसभा अखेरच्या टप्प्यातील मतदानासाठी सज्ज मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. बिहार, चंदीगड, हिमाचल प्रदेश, आहे. याच्या सोबतीला, ओदिशा राज्य

२९. कर्जदार-मोहम्मद आजम ए. अन्सारी

जामीनदार-विलास नथराम शितप

जामीनदार–राजेंद्र रामशंकर सिंह

जामीनदार-रवींद्र सहदेव जाधव

नामीनदार-फुलचंद सूर्यनारायण मौर्या

जामीनदार-जनक निर्मल कुमार सौमैय्या

३१. कर्जदार-बहादूर करीम विरानी

जामीनदार-प्रकाश लक्ष्मण देवकार

विधानसभेच्या उर्वरित ४२ विधानसभा मतदारसंघांसाठीही याच वेळी मतदान होणार आहे. गेल्या महिन्याच्या १९ तारखेपासून सुरू झालेल्या या मतदान महाभियानाची उद्या सांगता होणार आहे

वीर हनुमान चाळ, पोलीस चौकी जवळ, क्रांती नगर, आकुर्ली २६४ १३२२८४/-

रूम नं. बी/१७, आगा खान बाग, यारी रोड, वर्सोवा, अंधेरी २६६ १७५९१२/-

रूम नं. ४, सय्यद अब्दुल चाळ, बाणडोंगरी, मालाड पूर्व मुंबई ६/४६, पंच रत्न, एस.व्ही. पी. रोड, बोरिवली (प) मुंबई.

११. सिध्दिविनायक चाळ नं २. शिवसेना ऑफिसजवळ. गांधी

सखाराम देसाई वाडी, गाऊंड फ्लोर, तुराई, पाखाडी, मालाड

नवजीवन सेवा मंडळ, नरेश केनी कंपाऊंड, गावदेवी मंदिर रोड

जी/६४, चाळ नं. २१, एम. एच. बी. कॉलनी, गायकवाड

रोड, कांदिवली पूर्व मुंबई.

(प). मुंबई

(प) मंबई.

कांदिवली (प), मुंबई

नगर, कुरार व्हिलेज, मालाड पूर्व मुंबई.

#### सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसेवा)

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, पत्ता - सीटीसी क्र. ११९/बी, प्रमिला अपार्टमेंट, तिसरा मजला, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर, पुणे १६

#### जाहीर समन्स

वादी- जय माताजी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई, पत्ता - शॉप नं. ४, हरिस्मृती खांडवाला लेन, दफ्तरी रोड, मालाड पूर्व, मुंबई ४०००९७.

जय माताजी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई यांनी मा. सहा. निबंधक सह. संस्था (परसेवा), महाराष्ट्र राज्य प्तह. पत. फेडरेशन मर्या जि. पुणे या कार्यालयाकडे संस्थेच्या थकबाकीदार व त्यांचे जामीनदार यांच्या विरूध्द महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये वसुली प्रमाणपत्र मिळणेसाठी दावे दाखल केलेले आहेत. या सर्व थकबाकीदार व त्यांचे जामीनदार यांना त्यांचे म्हणणे मांडणेसाठी संधी देऊन दि. १७/०५/२०२४ रोजी मा. सहा. निबंधक सह. संस्था (परसेवा) पुणे शहर द्वारा महाकाली सहकारी पतपेढी, ७-१/५, त्रिवेणी संगम, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा येलो गेटसमोर, हनुमान नगर, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई ४००१०१ या कार्यालयात सुनावणीसाठी बोलविण्यात आले होते. परंतु खालील जाबदार

सहका ४००१	ो पतपेढी, ७-१/५, त्रिवेणी संगम, मा ०१ या कार्यालयात दि. ०५/०६/२०:	ासाठी मा. सहा. निबंधक सह संस्था (परसेवा) सह.संस्था पुणे हेंद्रा ॲण्ड महिंद्रा येलो गेटसमोर, हनुमान नगर, आकुर्ली रोड, १४ रोजी सकाळी १९.३० वाजता सुनावणीसाठी बोलविण्यात	<b>कांदिव</b> त येत ३	<b>ली पूर्व, मुंबई</b> आहे. ते याही	₹₹.	कर्जदार-चंद्रबली भ्रिगुराशन यादव जामीनदार-जीवन रामब्रिज गुप्ता	गणेश नगर, सिष्टार्थ चाळ, एम.एच.बी, बिल्डिंग नं. ४ समोर, बोरिवली. भुक्त पाल चाळ, दफ्तिर रोड, कोकणीपाडा, कुरार विल्लेज, मालाड.	
प्रमाणप	त्र बाबतचा दावा निकाली काढण्यात र	रील दाव्याबाबत काही एक म्हणणे नाही असे गृहीत धरून वेईल याची नोंद घ्यावी.	त्यांचे वि	वेरूध्द वसुली	22	जामीनदार-प्रेम शंकर महादेव मिश्रा कर्जदार-एकनाथ यशवंत खडकर	३३/१०, गोदरेज कॉलनी, खाडी विभाग, विक्रोळी पूर्व मुंबई. धन्नू शेठ चाळ, २/३, गावदेवी रोड, पोईसर कांदिवली पूर्व	25
प्रतिवा क्र.	दी – कर्जदार/जामीनदार नाव	पत्ता	दावा क्र.	एकूण रक्कम	33.	जामीनदार-लक्ष्मण विष्णु उभे	बर्जू २० वाळ, २/३, गायदेश राङ, पाइसर फादियरा यूच मुंबई रूम नं. ३, ३, साधु यादव चाळ, देवळं पाडा, बोरिवली पूर्व मुंबई.	
٤.	कर्जदार-अहमद अजमतअली खान जामीनदार-तीर्थराज पूणु रामपाल	मुन्ना कंपाऊंड मुलंड लिंक रोड, मालाड (पूर्व ) जि. मुंबई जनशक्ती चाळ समिती, हनुमान नगर, आकुर्ली रोड, कांदिवली	२३६	१०७२०६/-	38.	जामीनदार-रामबली बिहारी यादव कर्जदार-कल्पना भारत वाईकर	साईबाबा चाळ, भाबरेकर नगर, भूमी पार्क बिल्डिंगजवळ, कांदिवली (प) मुंबई. संभाजी चाळ, देवी पाडा, बोरिवली पूर्व, मुंबई	२६
٦.	कर्जदार–सतीश वसंतराव राणे जामीनदार–बेबी शिवकुमार पाल जामीनदार–प्रकाशचंद चिंतामणी तिवारी	पूर्व, मुंबई  १५७, सावंत सदन, एम. एन. रोड, जुना कुर्ला, मुंबई रामा सोमल चाळ, रूम नं. ४, एल. टी. रोड दहिसर (प) मुंबई नेहरूदीन रहमान चाळ, गावदेवी रोड, पोईसर, कांदिवली	२३७	२७९७८३/-	40.	जामीनदार-जयप्रकाश श्यामचरण पाल जामीनदार-रामदुलारा रामजस यादव	पंडित जवाहरलाल नेहरू चाळ, समिती भीमनगर, दामू नगर, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई रूम नं. ६, सरस्वती चाळ, मस्जिदच्या मागे, हनुमान नगर,	
₹.	कर्जदार-आसिद दाऊद डूका	(पूर्व) मुंबई डी/८, मदिना मंझिल, बलवा नगर, गोरेगाव (प) मुंबई	२३८	१०७५९३/-	રૂપ.	कर्जदार-शशी कामेश्वर झा	आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई गल्ली नं. ४, अरूण कंपाऊंड, वल्लभ भाई पटेल शाळेच्या मागे, गणपत पाटील नगर, आय सी. कॉलनी, बोरिवली (प), मुंबई	
٧.	जामीनदार-हेमलता रमेश माडेकर कर्जदार-राजकुमार गंगाराम पांडे	प्रेष चाळ, क्रांती नगर, बेहराम बाग रोड, जोगेश्वरी (प) मुंबई रूम नं. १, आर. आर. शुक्ला चाळ, गावदेवी रोड पोईसर, कांदिवली, मुंबई.	२३९	२५०९८८/-		जामीनदार-पप्यू कामेश्वर झा जामीनदार-जयमंत कामेश्वर झा	गही नं. ४, गणपत पाटील नगर, न्यू लिंक रोड, आय. सी. कॉलनी, मंडपेश्वर बोरिवली (प) मुंबई गही नं. ४, गणपत पाटील नगर, न्यू लिंक रोड, आय. सी.	
	जामीनदार-अशोक शंकर पवार जामीनदार-रामशंकर कनैय्यालाल यादव	बाब् सागर चाळ, वीर तानाजी नगर, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई रूम. नं. ८, युवा चाळ, पाल नगर, वाघेश्वरी मंदिर रोड, मालाड पूर्व मुंबई.			₹.	कर्जदार-सुनील कुमार बसंतराव गुप्ता	कॉलनी, मंडपेश्वर बोरिवली (प) मुंबई. रूम नं. ९, सर्वे १५४/६, ओम साई सेवा मंडळ, मार्वे रोड, राठोडी विल्लेज, मालाड (प) मुंबई.	. २७
ч.	कर्जदार-मोहम्मद युसूफ अलर	बी-११४, नेहरू नगर, गोळीबार रोड जवळ, सांताक्रूझ (पूर्व) मुंबई	२४०	२०३७८३/-		जामीनदार-मोइनुद्दिन जुमई खान	साई श्रध्दा वेलफेयर सोसायटी, तिवारी कंपाऊंड, मार्वे रोड, शिवसेना ऑफिसच्या मागे, राठोडी व्हिलेज, मालाड (प). मुंबई.	
	जामीनदार-अरूण राजाराम जाधव जामीनदार-सुभाषचंद्र कृष्णप मधेरिया	रूम नं. १०, सेक्टर ३, लोक हितवर्धक को. ऑप हौसिंग सोसायटी लि. प्लॉट नं. ३८६, चारकोप, कांदिवली (प) मुंबई न्यू कलेक्टर कंपाऊंड, मालवणी कॉलनी, गेट नं. ७, प्लॉट नं.				जामीनदार-मनोजकुमार विश्वनाथ गुप्ता	शिव गंगा सोसायटी, राठोडी विल्लेज मार्चे रोड, मालवणी मालाड (प) मुंबई	
ξ.	कर्जदार-हिरालाल त्रिवेणीप्रसाद यादव	२०, मालाड मुंबई. टी/७, न्यू आझाद, हिंदूस्थान नगर, महाकाली केवीसी रोड,	२४१	११७६८१/-	₹७. ₹८.	जामीनदार-लालचंद राम गुप्ता कर्जदार-बबलुकुमार लालू यादव	रूम नं. ३, नर्सोबावडी झोपडपट्टी चाळ नं. १४, आलियावर जंग मार्ग,कुरार व्हिलेज, मालाड पूर्व मुंबई शॉप नं. ११, बिल्डिंग ए-११/१२, सेक्टर नं. २, शांतीनगर,	$\perp$
	जामीनदार-शैलेंद्रकुमार शंकर पांडे	गोनी नगर, जोगेश्वरी (प). मुंबई बी/१०५, मुलजी नगर, महावीर धाम, बोरिवली (प) मुंबई			, ac.	जामीनदार-शिवबंस सीताराम यादव	मिरा रोड पूर्व ठाणे. डी/ए१०१, गोविंद नगर सोसायटी, जुन्या पेट्रोल पंपच्या	
	जामीनदार-छोटेलाल पतिराव यादव	रूम नं. १३/२३, हनुमान चाळ, क्रांती नगर, कांदिवली पूर्व मुंबई	21.42	421.22./	39.	जामीनदार-शंभू रामौलार यादव कर्जदार-जयप्रकाश सीताराम यादव	मागे, मिरा रोड पूर्व, ठाणे बी-१५, सेक्टर नं. १०, शांती नगर, मीरा रोड पूर्व, ठाणे युनिट नं. ७, बॉक्स १३३, आरे कॉलनी, गोरेगाव पूर्व मुंबई.	20
७.	कर्जदार-भारत रामा माने जामीनदार-हरेश गोविंद गवळी	३०४/४२, तेजोमयी सोसायटी, सेक्टर ३, चारकोप कांदिवली (प) मुंबई सेक्टर २, भवानी कृपा चारकोप कांदिवली (प) मुंबई	1 383	८२७२३/-	4 2.	जामीनदार-शिवशंकर सीताराम यादव	सुभाष नगर पार्क साइड, साई बाबा मंदिर जवळ, भारती वाचनालय, विक्रोळी (प) मुंबई	
	जामीनदार-दिवाकर तालुकदार सिंह	संजय नगर, दुर्गा माता मंदिर, दुर्गा माता सेवा सोसायटी, इराणी वाडी ४, कांदिवली (प) मुंबई	21.42	21.50.27	80.	जामीनदार–देवीलाल रामबोध यादव कर्जदार–सोनू हिरालाल गुप्ता	युनिट नं. ७, बॉक्स १३३, आरे कॉलनी, गोरेगाव पूर्व, मुंबई अकबर मार्केट, नॅशनल हायवेजवळ, शैलेंद्र नगर, दिहसर पूर्व मंबई	ર ૧૯
८.	कर्जदार-हरेश गोविंद गवळी जामीनदार-दिवाकर तालुकदार सिंह	सेक्टर २, भवानी कृपा चारकोप, कांदिवली (प) मुंबई संजय नगर, दुर्गा माता मंदिर, दुर्गा माता सेवा सोसायटी, इराणी वाडी ४, कांदिवली (प) मुंबई	783	२७६१०३/-	४१.	कर्जदार-बाबू श्रीराम मोरे जामीनदार-अशोक दिगंबर गाढवे	बहुजन चाळ, क्रांती नगर, कांदिवली पूर्व मुंबई रूम न. ५-डी- ७८, बहुजन चाळ, क्रांती नगर, आकुर्ली रोड,	२७
۹.	जामीनदार-भारत रामा माने कर्जदार-सुंदर करुप्पा स्वामी	३०४/४२, तेजोमयी सोसायटी, सेक्टर ३, चारकोप, कांदिवली (प) मुंबई रूम नं. ८, साई कृपा चाळ, बंदर पाखाडी रोड, डहाणूकर	2//	१४५२९६/-		जामीनदार-शशिकांत दुर्योधन पाटील	कांदिवली पूर्व मुंबई कर्नाटक चाळ, श्री राम विद्या मंदिर जवळ, क्रांती नगर, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व मुंबई	
१०.	कर्जदार-कृष्णकृमार कल्पनाथ शुक्ला	वाडी, कांदिवली (प) मुंबई बाबुभाई सीडारधनी चाळ, पोईसर काजू पाडा, गावदेवी रोड,		<pre><pre><pre><pre><pre><pre><pre><pre></pre></pre></pre></pre></pre></pre></pre></pre>	83.	कर्जदार-भारत श्रीराम यादव	तिरूपती बालाजी नगर, डोंगरपाडा बिलाल पाडा, नालासोपारा पूर्व मुंबई	
	जामीनदार-गजानन वामन राऊत जामीनदार-सय्यद सलाम जैनुद्दीन	कांदिवली, मुंबई मेरीबाय कॉलनी, चौपाल रोड, बांद्रा (प) मुंबई प्लॉट नं. ५४०, जीता अंजली नगर, रोड नं. १३, खार (प)		,,,,,		जामीनदार-वीरेंद्र राजाराम यादव जामीनदार-अभिमन्यू इंद्रनारायण शर्मा	रूम नं. १३, तिरूपती बालाजी नगर, बिलालपाडा, डोंगरपाडा रोड नो. ४, नालासोपारा पूर्व पालघर. राजाराम ललित यादव चाळ, हनुमान नगर, आकुर्ली रोड,	
११.	कर्जदार-संजय नारायण दळवी	मुंबई आंबेडकर चाळ, गल्ली नं. २, दामू नगर, आकुर्ली रोड,		१६५७३९/-	४३.	कर्जदार-जनार्दन बाबुराव जाधव	कांदिवली पूर्व मुंबई रूम नं. २, अजिंक्यतारा हौसिंग सोसायटी लि. प्लॉट नं. १११, सिंग इस्टेट रोड नं. १, समता नगर, कांदिवली पूर्व मुंबई.	. २७
	जामीनदार-बिहारीलाल बाबूनंदन पाल	कांदिवली मुंबई. तुळजाभवानी चाळ, हनुमान नगर, वडार पाडा, आकुर्ली रोड, कांदिवली मुंबई.				जामीनदार-विलास साहेबराव जाधव जामीनदार-प्रवीण मनोहर विचारे	रूम नं. २, अजिंक्यतारा हौसिंग सोसायटी लि. प्लॉट नं. १९१, सिंग इस्टेट रोड नं. १, समता नगर, कांदिवली पूर्व मुंबई.	
१२.	जामीनदार-विष्णू ब्रम्हदेव सरावले कर्जदार-गीता राजेंद्र चौहान	संभाजी नगर नं. १, इंगळे चाळ, नरसी पाडा, कांदिवली पूर्व मुंबई. जय महाराष्ट्र चाळ, जगदीश शेरी रोड, अंबिका शॉप, कांदिवली	2∨10	29 312 212 /_	88.	जामानदार-प्रवाण मनाहर विचार कर्जदार-राजाराम ज्ञानू भातुसे	सद्गुरू साईबाबा सोसायटी, सिंग इस्टेट, एम. बी. एच. कॉलनी, समता नगर, कॉदिवली पूर्व मुंबई रूम नं. ६, अँथालोन सायमन परेरा चाळ नं. २, विक्रोळी	$\perp$
71.	जामीनदार-राहत अली छोटू अली खान	मुंबई गायवली चाळ, गणेश नगर, चारकोप, कांदिवली (प) मुबंई	1,00	(74040)		जामीनदार-विजय लक्ष्मण भातुसे जामीनदार-अजय लक्ष्मण भातुसे	विक्लेज पूर्व, मुंबई. रूम नं.२१, पांडे चाळ नं. ७, जानू पाडा, कांदिवली पूर्व मुंबई. रूम नं.२१, पांडे चाळ नं. ७, जानू पाडा, कांदिवली पूर्व मुंबई.	
१३.	जामीनदार-पतिराम रामदास चौहान कर्जदार-गजानन वामन राऊत	जय महाराष्ट्र चाळ, गणेश नगर, चारकोप, कांदिवली (प) मुंबई. मेरीबाथ कॉलोनी, चौपाल रोड, बांद्रा (प) मुंबई.	286	२५०६७२/-	४५.	कर्जदार-सुब्रमणी कोयलापांडी नाडर	इंदिरा नगर, ९८- ३/३, जिम खाना रोड, रघुलीला मॉल जवळ, बोरसापाडा रोड, कांदिवली (प) मुंबई.	
	जामीनदार-सय्यद सलाम जैनुद्दीन जामीनदार-कृष्णनकुमार कल्पनाथ	प्लॉट नं. ५४०, जीता अंजली नगर, रोड नं. १३, खार (प) मुंबई बाबुभाई सिदारधींत चाळ, काजू पाडा, पोईसार गावदेवी रोड,		,		जामीनदार-मुरुगन वेल्ला युद्दम जामीनदार-मुतुय्या नंदकुमार	रूम नं. १३२, श्री साईबाबा चाळ, आंबेडकर रोड, भाबरेकर नगर, चारकोप, कांदिवली (प). मुंबई रूम नं. १, इंदिरा नगर, भारती चाळ, बोरसपाडा रोड, पोईसर	
१४.	शुक्ला कर्जदार-नक्षत्रबली सिंह	कांदिवली पूर्व, मुंबई रूम नं. १०, जिमिया कंपाऊंड चाळ नं. १८, गावदेवी पोईसर,	२४९	<b>३२६४५०/</b> -	४६.	कर्जदार-बाळकृष्ण रघुनाथ शिर्के जामीनदार-सैफाली सुलतान अली	कांदिवली (प) मुंबई. सह्याद्री नगर ७/२३, चारकोप कांदिवली (प) मुंबई. रूम. नं. ३६, प्लॉट नं. ३५, गेट नं. ६, न्यू कलेक्टर कंपाऊंड,	20
	जामीनदार-महेंद्र लहुजी अवसरमोल	कांदिवली डी. आर. आंबेडकर नगर, गावदेवी रोड, पोईसर, कांदिवली पूर्व मुंबई				सय्यद जामीनदार-शफिक सुलतान अहमद	स्था न . ३६, प्लाट न . ३५, नट न . ६, न्यू फालस्टर फ्याऊड, मालवणी कादरी मस्जिदच्या समोर मालाङ (प) मुंबई. रूम. नं. ३६, प्लॉट नं. ३५, प्लॉट गेट नं. ६, न्यू कलेक्टर कंपाऊंड, मालवणी कादरी मस्जिदच्या समोर मालाङ (प)	
१५.	जामीनदार-लक्ष्मीकांत गयाप्रसाद मिश्रा कर्जदार-अशोक पांडुरंग भातुसे	रूम नं. ११/बी, पाटणकर छाया इंदिरा निवास, चाळ नं. २१३, सी.एस.टी. रोड, कुर्ला (प) मुंबई देवलपाडा, हायचे जवळ, बोरीवली (पूर्व) मुंबई.	21.0	१५६९६३/-	४७.	सय्यद कर्जदार-सुरेंद्रकुमार श्यामकरण पांडे	मुंबई. छोटूभाई पटेल चाळ, दत्त मंदिर क्रॉस रोड, डहाणूकर वाडी,	
54.	जामीनदार-नरेश गणपत कामत जामीनदार-कन्हैयालाल लालचंद यादव	वाल विकास विद्या मंदिर, राधा कृष्ण निवास, रूम नं. १, न्यू श्याम नगर, जोगेश्वरी पूर्व मुंबई गांधी नगर लालजीपाडा लिंक रोड, न्यू राणी मस्जिद,	140	144744/-		जामीनदार–कृष्णकुमार दुर्गाप्रसाद शुक्ला	कांदिवली (प) मुंबई. शंभुनाथ पांडे चाळ नं. १, गावदेवी रोड, पोईसर, कांदिवली पूर्व मुंबई.	ı
१६.	जानानदार=फन्ह्यालाल लालवद वादव कर्जदार=सुनीता सखाराम चौगुले	नावा नगर सालाजानाडा सिक रोड, न्यू राजा मास्जद, कांदिवली (प) मुंबई सोलापूर जिल्हा मित्र मंडळ, सिंघेश्वर नगर, आकुर्ली रोड,	२५१	१७२४१०/-	8८.	कर्जदार-फुलचंद रामबरन यादव जामीनदार महादेवी फुलचंद यादव	कस्तुर पार्क, शिवाजी रोड, शिंपोली रोड, बोरिवली (प) मुंबई. ३/८, भिम नगर झोपडपट्टी, गल्ली नं. ३, बुध्द मंदिर जवळ,	२८
	जामीनदार-दयाशंकर पारसनाथ तिवारी	कांदिवली (पूर्व) मुंबई. ईश्वर अल्ला विकास मंडळ, गौतम नगर, आकुर्ली रोड, कांदिवली (पूर्व) मुंबई.				जामीनदार-दीनानाथ सुरेश यादव	बोरिवली (प) मुंबई. जनाकपुरी वेलफेयर सोसायटी, अण्णा डिस्क कंपाऊंड, संतोष भवन कंपाऊंड, नालासोपारा पूर्व मुंबई	ī
१७	कर्जदार-हमीदुल्ला हबीबउल्ला खान जामीनदार-भानूप्रताप मिठूराम यादव	अंबेवाडी, मणी बेन चाळ, हायवेजवळ, मालाड (पूर्व) मुंबई. रूम नं. ९, भानुशेठ चाळ, एम. जी. रोड, कांदिवली (प) मुंबई	२५२	२१४७२४/-	४९. ५०.	जामीनदार-चारूदत्त हेमंत भंडारी जामीनदार-गौतम अनंत जाधव	भंडारी हाऊस, वेन गल्ली, चारकोप गाव कांदिवली (प) मुंबई ऐट-वेधी, पोस्ट - विराथन बुद्रुक, मराठी शाळेजवळ, सफाळे,	_
१८.	कर्जदार-रामआसरे रामहरक पाल	आदिवासी पाडा, मालवणी चर्च मागे, चिकू वाडी मार्वे रोड, मालाड	२५३	१८२४३८/-	48.	कर्जदार-दिनेश राधेश्याम शुक्ला	पालघर, वसई. ए/२४६, गणेश नगर, जगदीश शेट्टी रोड, प्रभात चाळ, सेवा	_
	जामीनदार–राजकुमार भवानीदास पंजाबी जामीनदार–महेश मगन देसाई	रूम नं. २/८३, समर्थ वाडी, हनुमान नगर, आकुर्ली रोड, कांदिवली (पूर्व) मुंबई रूम नं. ४, थॉमस चाळ नं. ५, तानाजी रोड नं. १, कुरार				जामीनदार-कृष्णमोहन बालगोविंद शुक्ला	सोसायटी, कांदिवली (प) मुंबई. प्रभात चाळ, हनुमान नगर, रोड नं. २, चारकोप, कांदिवली (प) मुंबई	ī
१९.	कर्जदार-त्रिंबक बुधाजी वैती	गाव, मालाड जे/१, शशिकला कुंज, गावठण चारकोप, कांदिवली (प)	२५४	१३२२३२/-		जामीनदार-राधेश्याम बालगोविंद शुक्ला	ए/२४६, सुदामा ग्रुप, जगदीश शेट्टी मार्ग, गणेश नगर, कांदिवली (प) मुंबई.	
	जामीनदार-धनंजय सत्यनारायण यादव	मुबई. ब्रह्मदेव यादव चाळ, शिवनगर जिजामाता रोड, पंपहाऊस, अंधेरी पूर्व, मुंबई.			42.	कर्जदार-अमितकुमार कृष्णकांत दीक्षित जामीनदार-संभाजी बलीकरण यादव	एस/ओ, कृष्णकांत दीक्षित तिवारी चाळ, केतकीपाडा, गुलाब पानवालाजवळ, दहिसर पूर्व, मुबई. एस/आर १३१/२, तिरूपती बालाजी राणा चाळ, पेल्हार रोड,	
२०.	जामीनदार–शुभलक्ष्मी राजशेखर तंबी कर्जदार–लालजी गजानन दुबे	जय अंबे चाळ, भाबरेकर नगर, चारकोप, कांदिवली (प) मुंबई १०७, प्रभात कॉलोनी, गणेश नगर, जगदीश शेट्टी रोड, कांदिवली, मुंबई.	२५५	१०८४५८/-		जामीनदार-पंकज दशरथ शाह	डोंगर पाडा, नालासोपारा पूर्व वसई पालघर शास्त्रीनगर झोपडपट्टी, आलियावर जंग मार्ग, विलेपार्ले पूर्व मुंबई.	i
	जामीनदार-राधेश्याम रामअवध दुबे	रूम नं. ३२, जय बजरंग सेवा संघ, दुर्गा मंदिर, शिवाजीनगर, मालाड.			43.	कर्जदार-बिहारीलाल बाबूनंदन	तुळजाभवानी चाळ, हनुमान नगर, वडारपाडा, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई.	
२१.	जामीनदार-फुलचंद रामप्रसाद यादव जामीनदार-अशोक दगडू वाघुले	१ रूम नं. २, माधव विठ्ठल चाळ, एस. व्ही. रोड, कांदिवली, मुंबई रूम नं. २०, राम बाबू घुटे चाळ, एस. एन. दुबे रोड, कोकणी	२५६	१०१XX3/-		जामीनदार-जमुना विक्रम यादव जामीनदार-रामदौर रामजस यादव	भैरवनाथ डब्ल्यू/एफ सोसायटी, वडारपाडा, हनुमान नगर, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई रूम नं. ६, सरस्वती चाळ, मस्जिदच्या मागे, आकुर्ली रोड,	
२२.	कर्जदार-राजेंद्रकुमार सभापती मिश्रा	पाडा दहिसर पूर्व, मुंबई रूम नं. ४, जय संतोषी माता रोड, भांडकरवाडी, दहिसर (प)		,	48.	जामीनदार-भ्रूगनाथ रामप्रसाद यादव जामीनदार-अश्रफीलाल पन्नालाल गुप्ता	हनुमान नगर, कांदिवली पूर्व, मुंबई. महेंद्र कंपाऊंड, दामू नगर, आकुलीं रोड, कांदिवली पूर्व, मुंबई सुरजबली चाळ, हनुमान नगर, आकुलीं रोड, कांदिवली पूर्व,	20
	जामीनदार-हनमंत नारायण सकपाळ	मुंबई   बाळू वाचमॅन चाळ, रूम नं. एफ. १४०, दत्तपाडा रोड,   बोरिवली पूर्व. मुंबई			44.	कर्जदार-जमुना विक्रम यादव	मुंबई भैरवनाथ वेलफेअर सोसायटी, वडारपाडा, हनुमान नगर,	
22	जामीनदार-संजय सीताराम पाल जामीनदार-सुधा विनोद मिश्रा	रूम नं. ११, चाळ नं. १, जानिया कंपाऊंड, लख्लू पटेल, चाळ, बिहारी टेकडी रोड, कांदिवली (पूर्व) मुंबई रूम नं. ४, झेबीन खान चाळ, पठाण तबेला प्रताप नगर,	२५८	१९६७३८/-		जामीनदार-रामदौर रामजस यादव	आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई. रूम नं. ६, सरस्वती चाळ, मस्जिदच्या मागे, आकुर्ली रोड, हन्मान नगर, कांदिवली पूर्व, मुंबई.	
२३.	जामीनदार-सुवा विनाद मित्री	भांडुप (प ) मुंबई प्लॉट नं. ४०५, डी/४५, सेक्टर नं. ४, आनंद मित्रा हौसिंग	790	< \< @\$& / -		जामीनदार-बिहारीलाल बाबूनंदन पाल	तुळजाभवानी चाळ, मस्जिदच्या मागे, वडारपाडा हनुमान नगर, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई.	
२४.	कर्जदार-संजय सीताराम पाल	सोसायटी लि. कांदिवली (प). मुंबई. जानिया कंपाऊंड, लह्नू पटेल चाळ, रूम नं. ११, चाळ नं. १, बिहारी टेकडी रोड, कांदिवली पूर्व, मुंबई.	२५९	१६५०६७/-	५६.	कर्जदार-संतोष काशीराम रिकामे जामीनदार-मुबीन मुनावर शेख	रूम नं. ९, चाळ नं. १, जय दुर्गा भवानी सेवा समिती, मुलुंड लिंक रोड, प्रवाशी इस्टेट दिंडोशी, मालाड पूर्व मुंबई. १९/४३, हनुमान टेकडी, साई नगर, विरवानी इस्टेट जवळ,	
	जामीनदार-राजेंद्रकुमार सभापती मिश्रा जामीनदार-हनुमंत नारायण सकपाळ	रूम नं. ४, जय संतोषी माता रोड, भंडाकरवाडी, दहिसर (प) मुंबई रूम नं. एफ/१४०, बाळू वॉचमॅन चाळ, दत्तपाडा रोड, बोरिवली पूर्व मुंबई			46.	कर्जदार-राममूरत रामखलप दुबे	गोरेगाव पूर्व, मुंबई. रूम नं. २५, त्रिशूल गणेश स्टोअर्स, चारकोप गणेश नगर, कांदिवली (प) मुंबई.	. २९
२५.	कर्जदार-मनोज किसन वाघरी जामीनदार-राजबली बद्रीप्रसाद गुप्ता	जी-४, रेल्वे झोपडपट्टी कस्तुरबा क्रॉस रोड, मालाड (प) मुंबई पंचशील चाळ समिती, आकुर्ली रोड, भीम नगर, कांदिवली	२६०	१६२६०२/-		जामीनदार-प्रदुमन श्यामबदन मिश्रा	सोना सोनम चाळ, मनत पाडा, महावीर नगर, कांदिवली (प) मुंबई.	
	जामीनदार-हरिश्चंद्र राम जैस्वाल	पूर्व मुंबई अब्दुल सत्तार चाळ, रूम नं. १/११, काजू पाडा, गावदेवी पोइसर, कांदिवली मुंबई			46.	जामीनदार-मुन्ना रामवध पाल कर्जदार-अनिल महावीर प्रसाद अग्रवाल	लोकमान्य चाळ, हनुमान नगर, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई एस/ओ. महावीर प्रसाद अग्रवाल, फ्लॉट नं. १९०१, एफ विंग,	
२६.	जामीनदार-हसमत हुसेन शफी अहमद जामीनदार-सुरेश संभाजी तांबे	गोविंद नगर, गजधार बांध रोड, ओंकार गल्ली, सांताक्रूझ (प), मुंबई संतकृपा को. ऑप. हौिसंग सोसायटी, १९७/१०, गोराई	२६१	१८३५१९/-	,,,,	जामीनदार-दर्शन सतीश सांगेकर	१९वा माळा, सप्तर्धी टॉवर सी/एच/एस बिल्डिंग नं. ५५, जनकल्याण नगर, मालाड (प) मुंबई अँपोलो हाऊस सी/एस/एस, जय प्रकाशनगर रोड नं. २,	
२७.	कर्जदार-दिनेशकुमार गौरीशंकर उपाध्यय	बोरिवली (प) मुंबई प्रभुनाथ मिश्रा चाळ, रूम नं. ९, एस. एन. दुबे रोड, लक्ष्मी निवास जवळ, रावळपाडा, दहिसर पूर्व मुंबई	२६२	१५०४३८/-	49.	जामानदार-दशन सताश सागकर कर्जदार-गिरजेश कोडाई पांडे	स्वाती स्टुडिओजवळ, गोरेगाव (प) मुंबई. कोयला भगवान चाळ, राजेश कंपाऊंड रतन नगर, दहिसर	$\perp$
	जामीनदार-मनोजकुमार बन्सीलाल चौहान	रूम नं. ३, अख्तर अली कंपाऊंड एस. एन. दुबे रोड, अजिंक्य नगर, कोकणी पाडा, एन. जी. पार्कजवळ, दिहसर पूर्व मुंबई				जामीनदार-राजेशकुमार ठाकूरप्रसाद सिंग	पूर्व मुंबई. रूम नं. ५, ६०, दिंडोशी मनपा वसाहत, अरूण कुमार वैद्य मार्ग, गोरेगाव पूर्व मुंबई.	
२८.	जामीनदार-विनोदकुमार मेवालाल चौहान कर्जदार-राजेशकुमार रामआशिष पांडे	अख्तर अली हुसेन चाळ, रूम नं. २, एस. एन. दुबे रोड, गणेश मंदिरजवळ, कोकणी पाडा, एन. जी. पार्क, दहिसर (पूर्व) मुंबई जुना रमाबाई सहकार नगर, हाथवे रोड, घाटकोपर पूर्व मुंबई	783	२७८६९६/-		जामीनदार-सुनील कुमार शिवशंकर दुबे	मान, गारावि पूर्व मुंबई. रूम नं. २०५, गजानन अपार्टमेंट, ओस्वाल नागरी, २ माळा, नालासोपारा पूर्व, पालघर, वसई	
, ,,,,	जामीनदार-जयप्रकाश रमेश यादव जामीनदार-जयशंकर मुरली यादव	राजसेवा सोसायटी, लिंक रोड, राजू नगर, गोरेगाव पूर्व मुंबई रूम नं. १३६, श्रीकृष्णा नगर, जनरल अरूण कुमार वैद्य	,,,,				स्वा (हर्षित वसं	क्षरीत तराव



(हर्षित वसंतराव तावरे) मा.सहा. निबंधक सह. संस्था (परसेवा) महाराष्ट्र राज्य सह. पत. फेडरेशन मर्या.

मार्ग, गणेश वेलफेअर सोसायटीजवळ, संतोष नगर, गोरेगाव